

GR-2004081855142002-0100

शासकीय अधिका-यांस/कर्मचा-यांस अत्युत्कृष्ट कामनिमित्त
आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक एसआरव्ही-1093/प्र.क्र.13/आठ,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 17 एप्रिल 1993.

- वाचा:- (1) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-1072/डी, दिनांक 11 फेब्रुवारी 1974.
- (2) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-1076/13; दिनांक 10 ऑगस्ट 1976.
- (3) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-1084/के.नं 6/आठ, दिनांक 19 फेब्रुवारी 1984.
- (4) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-1090/प्र.क्र. 395/आठ, दिनांक 22 नोव्हेंबर 1990.

परिपत्रक:- शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-1090/प्र.क्र.395/आठ, दिनांक 22 नोव्हेंबर 1990 अन्वये विहित केलेले विवरणपत्र सुधारण्याचा प्रश्न या विभागाच्या विचारधीन होता. त्याचबरोबर विचार करून त्यानुसार खोबतचे सुधारित विवरणपत्र विहित करण्यात येत आहे.

2. सर्व मंत्रालयीन विभाग व विभाग प्रमुखांनी, आगाऊ वेतन वाढीसंबंधीचे प्रस्ताव तपासताना उपरोक्त विवरणपत्रात प्रस्ताव असल्याची खातरजमा करून मगच प्रस्ताव विचारत घ्यावेत. तसेच बर्न 1 व 2 च्या अधिका-यांना, आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे पाठविताना या परिपत्रकान्वये विहित केलेल्या विवरणपत्रातील माहिती, संबंधीत अधिका-यांच्या अद्यावत संपत्तीय महकासाच्या नस्तीसह पाठवावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावने,

य. ना. जोशी,
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति

सर्व मंत्रालयीन विभाग,

सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.

(क. न. प.)

अत्युत्कृष्ट कामनिमित्त आगाऊ वेतनवाढ मंजूर करण्याबाबत.

1. शासकीय अधिकारी/कर्मचा-याचे नाव :
2. जन्म तारीख :
3. (अ) सध्या धारण केलेले पद :
- (ब) या पदाची वेतनश्रेणी
- (क) सध्याचे मूळ वेतन :
- (ड) हे पद नियमितरित्या धारण केल्याची (सेवाप्रवेश नियमानुसार व विहित मार्गाने झालेल्या नियुक्तीची) तारीख.
4. (अ) ज्या पदासाठी आगाऊ वेतनवाढीचा विचार करता येईल ते पद. :
- (ब) त्या पदाची वेतनश्रेणी :
- (क) त्या पदावरील नियमित (सेवाप्रवेश नियमानुसार व विहित मार्गाने झालेल्या) नियुक्तीचा दिनांक. :
- (ड) आगाऊ वेतनवाढी ज्या दिनांका पासून मंजूर करण्यात येतील त्या दिनांकास मूळ वेतन. : दिनांक 1 ऑक्टोबर
5. यापूर्वी आगाऊ वेतनवाढ मंजूर केली असल्यास कोणत्या पदामध्ये व त्याचा दिनांक (होय किंवा नाही हे स्पष्ट करण्यात यावे, असल्यास त्याचा दिनांक देणे आवश्यक आहे.) :
- विभागीय चौकशी चालू असल्यास अथवा चालू करण्याचे प्रस्तावित असल्यास ते नमूद करावे. :